

IDream Film Infrastructure Company Limited

B-4501 & 4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion, Apollo Mills Compound, Mahalaxmi, Mumbai: 400 011,
Tel No.022-67400900, Fax No: 022-24381374 CIN No. L51900MH1981PLC025354 WEB: www.idreamfilminfra.com

31st May, 2022

To
Corporate Relationship Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 504375

Sub.: Newspaper publication of Financial Results

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Audited Financial Statements for the quarter and year ended 31st March, 2022, published in following newspapers:

1. Active Times on 31st May, 2022;
2. Mumbai Lakshadweep on 31st May, 2022.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

For IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED
(Formerly SoftBPO Global Services Limited)



KALPANA MORAKHIA
MANAGING DIRECTOR
DIN: 00336451

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER-HO, IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.
Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC- HO / 1414 / 2022
Filed by : **SALIM FAKIR PATEL**
In the matter of : **ALIPUR MUSLIM ASSOCIATION P.T.R. No. E-2179 (Mumbai)**

To,
All concerned having interest :-

WHEREAS THE Reporting trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner HO, Greater Mumbai Region, Mumbai viz.

1) Whether this property is the property of the Trust ? and could be registered in the name of the above Trust ?

DESCRIPTION OF THE PROPERTIES

To take on record property acquired by trust, i.e. Fazandari land or ground with messuage inement situated at the junction of Dongri Street or Jail Road East and Jail Road North or Imambara North admeasuring 483.8/9 Sq.Yards as per Collector's record but 490 Sq.Yards (409 Sq.mtrs.) as per actual survey registered in the books of Collector of Municipal Assessment bearing new Survey No. 3646 and Cadastral Survey No. 1833 of Mandvi Division.

Date of Deed of Sale : 14/10/1971
Serial No.: 3168 of 1971

Cost of the abovesaid property:

Consideration : Rs. 1,66,000/-
Registration Fee : Rs. 598.50/-
Xerox Charges : Rs. 12/-
Postage : Rs. 3.50/-
Total cost : Rs. 1,66,614/-

Sub-district:
Jt. Sub Registrar-Bombay

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner-HO, Greater Mumbai Region, Mumbai at the above address in person or by a pleader within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.

This 27th day of the month of May 2022.



Sd/-
V/C Superintendent - (J), Public Trusts Registration office, Greater Mumbai Region, Mumbai.

3RD ROCK MULTIMEDIA LIMITED

L74900MH2012PLC230802
Address: Shop 31 Ground Floor,Mona Shopping Centre Premises Dadabhai Road, Nr Navrang Cinema Andheri (West) Mumbai Mumbai City MH 400058 IN
Email id: 3rdrockmultimediaid@gmail.com
(Extract of Standalone Audited Financial Result for the half year and year ended on 31st March, 2022) Amount in Rs.

Sl. No.	Particulars	Standalone		
		Half year ended 31st March, 2022 Audited	Half year ended 30th September, 2021 Un-Audited	Year ended 31st March, 2022 Audited
1	Total Income from operations	915,000.00	6,756,230.00	7,671,230.00
2	Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional items	-35,628,728.00	-1,844,772.00	-37,473,500.00
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-125,027,116.00	-1,844,772.00	-126,871,888.00
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	-125,235,983.00	-1,505,266.00	-126,741,250.00
5	Total Comprehensive Income	-125,235,983.00	-1,505,266.00	-126,741,250.00
6	Paid-up Equity Share Capital	225,237,500.00	225,237,500.00	225,237,500.00
7	Earning Per Share			
	Basic	-6.00	-0.07	-5.63
	Diluted	-6.00	-0.07	-5.63

Note: The above is an extract of the detailed format of Standalone Quarterly Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website (www.nseindia.com) and on the Company's website rajur@3rdrockmultimedia

FOR 3RD ROCK MULTIMEDIA LIMITED
Sd/-
SIDDHARTH YASHAWANT WAGHAMARE
MANAGING DIRECTOR
DIN - 08721609

Date: 30/05/2022
Place : Mumbai



AURO LABORATORIES LIMITED

CIN NO. :- L33125MH1989PLC051910
Regd. Office : K - 56 M.I.D.C INDUSTRIAL AREA, TARAPUR BOISAR, DIST. PALGHAR 401506, MAHARASHTRA Tel.: +91-22-66635456 Fax: +91-22-66635460 Email: auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

ANNEXURE - I					
(Rs. In Lakhs except EPS)					
EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022					
Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
1	Total Income from operations	1,816.51	1,215.75	1,373.63	5,195.83
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	54.99	81.48	269.27	387.40
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and extraordinary items)	54.99	81.48	269.27	387.40
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (After exceptional and extraordinary items)	45.50	61.11	151.87	284.47
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	56.64	67.18	153.63	295.61
6	Equity Share Capital	623.25	623.25	623.25	623.25
7	Reserves (Excluding revaluation reserves) as shown in the Audited balance Sheet of the previous year			2,528.85	2,235.01
8	Earnings per share (EPS) (Face Value - Rs. 10 per Equity Shares):				
	(a) Basic	0.73	0.98	2.44	4.56
	(b) Diluted	0.73	0.98	2.44	4.56

Note:

- The above audited financial results for the quarter and year ended 31st March, 2022 were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at meeting held on 30th May, 2022.
- The above audited results, have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) notified under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015; Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016 and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) and other accounting principles generally accepted in India.
- The above is an extract of the detailed format of standalone results for the quarter and year ended as on March 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure requirements) regulations, 2015. The full format of the quarterly/Annual financial results are available on the Company website www.aurolabs.com and on the stock exchange website, www.bseindia.com
- The impact on net profit/loss, total comprehensive income on any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of footnote.

FOR & ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS
AURO LABORATORIES LIMITED
Sd/-
(SHARAT DEORAH)
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
DIN No. 00230784

Place : Mumbai
Date : 30.05.2022



Home First Finance Company India Private Limited

CIN : L65990MH2010PLC240703

Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

NOTICE OF SALE THROUGH PRIVATE TREATY

Sale of Secured assets under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 – (Notice Under Rule 8 (6))

The undersigned as Authorized Officer of Home First Finance Company India Limited (Home First) has taken over possession of the schedules property, in terms of section 13(4) of the subject act in connection with outstanding dues payable by you to us. Please refer our Notice dated mentioned below, wherein we informed that we have published Auction Notice in the newspaper mentioned by fixing the Reserve Price as mentioned. The Auction was scheduled on the date as mentioned. The Auction could not be successful due to lack of any bidder.

Public at large is informed that the secured property(ies) as mentioned in the Schedule are available for sale through Private Treaty, as per the terms agreeable to the Company for realisation of Company's dues on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". Hence, in terms of the provisions of the subject Act and Rules made thereunder, we issue this notice to you to enable you to discharge the amount due to the Company within 15 days from the date of this notice and take back the assets mentioned in the schedule, failing which the assets will be sold to discharge the liabilities. This is without prejudice to any other rights available to the Company under the subject Act or any other law in force.

The interested parties may contact the Authorized Officer for further details/ clarifications and for submitting their offers. Sale shall be in accordance with the provisions of SARFAESI Act/ Rules.

S. No.	Name Borrower (s) and Co-Borrower (s)	PROPERTY ADDRESS	Outstanding amount as on Demand Notice (in INR)	Date of Sale Notice	Newspaper	Date of e-Auction	Reserve Price (in INR)	No. of Authorised Officer
1.	Sakubai Bahulal Rathod, Bahulal Rathod	Shop-006, Swastik Plaza, Adivali-Dhokali, Haji Malang Road, Tal-Ambarnath Kalyan 421306	4,84,077	26-04-2022	Active times + Laxwadeep	27-05-2022	12,00,500	7020259751
2.	Late Shri Navinkumar B. Jakka, Smt. Padma Jakka, and other legal heirs (wife and children of Late Shri Navinkumar B. Jakka)	A-308, Uniq Garden, Opposite Kake Da Dhaba, Haji Malang Road, Nandivali, Kalyan East- 421301	16,37,317	26-04-2022	Active times + Laxwadeep	27-05-2022	23,27,500	7020259751

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002

The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with upto date interest and ancillary expenses before 15 days from the date of this notice, failing which the property will be auctioned/ sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date:31/05/2022,
Place: Kalyan

Sd/- Authorized Officer,
Home First Finance Company India Private Limited

NOTICE

The building known as "Hamid Building" property bearing C.S. No. 47 of Mazagaon Division, assessed by the Municipal Corporation of Greater Mumbai under "E" Ward No. E-6782(1) & E-6782(1A) Situated at Junction of D'lina Street Mumbai, Maharashtra- 400010 is proposed for redevelopment for the benefit of D.C. Regulation 33(7) as per the direction of Govt. of Maharashtra in Housing Department. The list of the Tenants is published herewith of the above property. The list of Tenants is given below.

HAMID BUILDING

Room / Shop No.	Floor	Area	Name of the Tenant	Name of the Occupant	Decision of Tenancy accepted or rejected (if rejected, reasons thereof)
1	G/NR	19.00	Kewalchand J. Rathod	Kept In Abeyance	Accepted
2	G/NR/R	15.92	Tahoor S. Dabir	Tahoor S. Dabir	Accepted
3	G/NR/R	18.86	Sukrana Shaukat Ali Dabir / Shaukat Ali Dabir	Sukrana Shaukat Ali Dabir / Shaukat Ali Dabir	Accepted
4	G/NR	20.14	Gangaram Jivaraj & Co	Kept In Abeyance	Accepted
5	G/NR	20.49	Gangaram Jivaraj & Co	Kept In Abeyance	Accepted
6	G/NR	19.46	Majid Hassan Chogle & Alimiya Abbas Kameka	Majid Hassan Chogle & Alimiya Abbas Kameka	Accepted
7	G/NR	20.93	Nilesh Parasamal Rathod	Nilesh Parasamal Rathod	Accepted
8	G/NR	20.83	Dr. Ashfaq Abdul Latif Thakur & Zeenat A. Thaku	Ashfaq Abdul Latif Thakur & Zeenat Ashfaq Thakur	Accepted
9	G/NR	19.95	Anwar A. S. Mistry	Raeesa Quadar Girkar & Majid Hassan Chogle	Accepted
10	G/NR	19.15	Kamekar A. A. & Golandaz I. A	Iqbal Ali Golandaz & Alimiya Abbas Kamekar	Accepted
11	G/NR	17.61	Sayed Mohammed Husain Umer	Muhammed Husain Umer Sayyed	Accepted
12	G/R	15.14	Sanam Shripal Rathod	Kept In Abeyance	Accepted
13	G/R	12.39	Irfan Ali Miya Phansopkar	Irfan Ali Miya Phansopkar	Accepted
14	G/NR	18.85	Rahisa Abdulqader Girkar	Raeesa Quadar Girkar	Accepted
15	G/R	2.25	Bajinath S/O J. Shukla	Kept In Abeyance	Accepted
16	G/R	5.77	Aqueel Habib Shaikh	Kept In Abeyance	Not-Accepted

1	G/NR	2.30	Gulnaz Anwar Mistry & Golandaz Iqbal Ali	Alimiya Abbas Kamekar Iqbal Ali Golandaz	Accepted
2	G/NR	0.14	Sayed M. Hussain Umer	Muhammed Husain Umer Sayyed	Accepted
1	G/R	6.67	Mohammed Faiz Vora	Mohammed Faiz Vora	Accepted
2	G/R	13.09	Farid N. Vora	Farid N. Vora	Accepted
3	G/R	4.60	Girdharilal Raghunathprasad Kejrwal	Kept In Abeyance	Accepted
4	G/R	6.86	Vijay Namdevrao Deshmukh	Kept In Abeyance	Accepted
5	G/R	9.55	Ravindra Nath Yadav	Kept In Abeyance	Accepted
1 to 11	F/NR	227.57	St. Lawrence Association of Agacaim Goa	Kept In Abeyance	Accepted
12 to 14	F/NR	55.68	Angellina Vincent Dsouza	Kept In Abeyance	Accepted
15	S/R	21.23	Manju A. Rathod & Nitin A. Rathod	Manju Ashok Rathod & Nitin Ashok Rathod	Accepted
16	S/R	19.22	Momina Abdul Sattar Khan & Haroon A. Khan	Momina Abdul Sattar Khan & Haroon Abdul Sattar Khan	Accepted
17	S/R	20.26	Tarique Shaukat Dabir	Tarique Shaukat Dabir	Accepted
18	S/R	20.34	J. A. Rodrigues	Kept In Abeyance	Accepted
19	S/R	19.52	Kept In Abeyance	Kept In Abeyance	Accepted
20	S/R	19.87	Abid Usman Patel	Abid Usman Patel	Accepted
21	S/R	19.91	Hanif Fakir Mohammed Shaikh	Hanif Fakir Mohammed Shaikh	Accepted
22	S/R	18.32	Mubin Yusuf Alware	Mubin Yusuf Alware	Accepted
23	S/R	17.90	Leena Castelino & Mr.Abraham Castelino	Leena Castelino & Abraham Castelino	Accepted
24	S/R	18.42	Mohd. Tailib Mehmood Alam Shaikh	Mohd. Tailib Mehmood Alam Shaikh	Accepted
25	S/R	20.15	Munira Irfan Thakur	Munira Irfan Thakur	Accepted
26	S/R	14.59	Fayyaz Khalid Girkar	Fayyaz Khalid Girkar	Accepted
27	S/R	13.88	Mariambi Khalid Girkar	Mariambi Khalid Girkar	Accepted
28	S/R	27.15	Mohammed Alisaheb Thakur & Farida Mohammed Thakur	Mohammed Alisaheb Thakur & Farida Mohammed Thakur	Accepted
29	T/R	21.24	Mohd. Iqbal M. A. Shaikh	Mohd. Iqbal M. A. Shaikh	Accepted
30	T/R	19.60	Mohd. Imran Mohd. Iqbal Shaikh	Mohd. Imran Mohd. Iqbal Shaikh	Accepted
31	T/R	19.77	Aslam Ismail Thakur & Yusuf Ismail Thakur	Aslam Ismail Thakur & Yusuf Ismail Thakur	Accepted
32	T/R	19.50	Mumtaz Mohiddin Thakur	Mumtaz Mohiddin Thakur	Accepted
33	T/R	19.90	Hasina Abdul Rahiman Sahibole	Hasina Abdul Rahiman Sahibole	Accepted
34	T/R	19.69	Shehnaz Umar Kazi	Shehnaz Umar Kazi	Accepted
35	T/R	20.14	Safiyabi Abdul Sattar Korlekar	Safiyabi Abdul Sattar Korlekar	Accepted
36	T/R	18.14	Farhat Salimuddin Siddiqui	Farhat Salimuddin Siddiqui	Accepted
27	T/R	17.69	Zeenat Inayatulla Inamdar	Zeenat Inayatulla Inamdar	Accepted
38	T/R	18.16	Zoharabi A. Aziz Thakur	Zoharabi A. Aziz Thakur	Accepted
39	T/R	20.12	Abdul Majeed Ali Dabir	Abdul Majeed Ali Dabir	Accepted
40	T/R	14.39	Derek Philip Monteiro	Derek Philip Monteiro	Accepted
41	T/R	13.36	Sonia Sandra Dsouza	Sonia Sandra Dsouza	Accepted
42	T/R	26.57	Sabiha Nasim Shaikh	Sabiha Nasim Shaikh	Accepted

Any persons other than the above having listed having any objection regarding their tenancy right, title, interest or claim the above premises are requested to submit the same within 14 days from the date of publication of this notice, to the following:-

- The Executive Engineer, E1 - Ward, M.B.R.R. & R Board, Abhyudaya Nagar, Kalachowki, Mumbai 400 033
- Mr Firoz Noor Mohammed Vora (CA to Owner) 4/58, Kamal Mansion, 4th Floor, H.N.A Azmi Marg, Colaba, Mumbai-05.

Any objection received after the lapse of the above said period will not be considered under any circumstances.

Published by:-
Mrs. Zahida Abu Asim Azmi

A B INFRABUILD LIMITED

Registered Office : 1st Floor, Shubhangan CHS Ltd. 104, Jawahar Nagar Near Railway Crossing, Goregaon (West) Mumbai 400062
CIN No. :- L45202MH2011PLC214834
Website:-www.abinfrabuild.com Email ID:-cs@abinfrabuild.com Telephone No.:- 022-28712114

Audited Financial Results for the Half Year & Year ended on 31st March 2022 (Rs In Lacs)

Sl. No.	Particulars	Half Year ending (Audited) 31.03.2022	Year to date figures (Audited) 31.03.2022	Corresponding Six months ended in previous year (Audited) 31.03.2021
1	Total Income from operations (net)	2,249.74	6,459.79	4,629.18
2	Net Profit for the period (before Extraordinary Items & Tax)	299.07	67.08	127.64
3	Net Profit for the period before tax (after Extraordinary Items)	359.10	112.51	(237.78)
4	Net Profit for the period after tax	319.33	86.44	(158.97)
5	Total Comprehensive Income for the period and Other Comprehensive Income (after tax)	319.33	86.44	(158.97)
6	Equity Share Capital	1,266.94	1,266.94	1,266.94
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	1,511.85	1,511.85	1,417.53
8	Earning Per Share (Before extraordinary items) (of Rs 10/- Each)			
	a) Basic	2.52	0.68	(1.25)
	b) Diluted	2.52	0.68	(1.25)
9	Earning Per Share (After extraordinary items) (of Rs 10/- Each)			
	a) Basic	2.52	0.68	(1.25)
	b) Diluted	2.52	0.68	(1.25)

Notes:-

- The above audited results were reviewed by Audit Committee and approved by the Board of directors of the Company at its meeting held at Mumbai on 30th May 2022 and published in accordance with regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The Company primarily deals in the business of infrastructure as single reportable segment. Hence Segment Reporting as defined in Ind AS 108 "Operating Segment" is not applicable to the Company.
- The company has made initial public offer of 44,28,000 shares of face value of Rs.10 each with premium of Rs.19 each aggregating to Rs.1284.12 lacs which is fully subscribed and share was allotted on 8th July 2019.
- The figures for the six months ended 31st March 2022 and 31st March 2021 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures upto the half year of the relevant financial year which are subject to limited review by the statutory auditors.
- Previous period figures have been regrouped and reclassified, where ever necessary, to make them comparable with current figures.
- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half year & yearly Results are available on the Stock Exchange websites. (www.nseindia.com)

For & on behalf of the Board of Directors
A B Infrabuild Limited
Sd/-
Amit Mishra
Managing Director (DIN 03388129)

Place : Mumbai
Date : 30.05.2022

IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED

(Formerly SoftBPO Global Services Limited)

Regd. Off. : Flat No B-4501 & B-4601, Lodha Bellissimo, Lodha Pavillion, Apollo Mill Compound, Mahalaxmi, Mumbai - 400 011 Tel.No.: 022-67400900, Fax No.: 022-67400988
Email:- mca@ahaholdings.co.in Website:- www.idreamfilminfra.com

CIN No. L51900MH1981PLC025354

EXTRACTS OF THE CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 Rs. in Lakhs

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended		Year ended	
		March 31, 2022 Audited	March 31, 2021 Audited	March 31, 2022 Audited	March 31, 2021 Audited
1	Total Income from operations	0.78	0.02	0.78	0.02
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(8.89)	8.88	(37.63)	(23.69)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.89)	8.88	(37.63)	(23.69)
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.89)	8.88	(37.63)	(23.69)
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax)) and other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00
6	Equity share capital	15.00	15.00	15.00	15.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	(406.12)	(368.49)
8	Earning per share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations-				
	a. Basic:	(5.93)	5.92	(25.09)	(15.79)
	b. Diluted:	(5.93)	5.92	(25.09)	(15.79)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of my client Mr. Rehmatullah Abdul Rehman Qazi that the property situated at Silver Arch-A, Flat No. 201, Indra Darshan Layout, Off Link Road, Andheri West, Mumbai 400053 which is held by my client and he has decided to sell the said property.
Therefore any person(s) having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said flat, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at 31/C, 32 Rajabahadur Mansion, Opp. BSE, Fort, Mumbai 400001. within 14 days (both days inclusive) of the publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any, shall be deemed to have been given up or waived and/or abandoned.

Place: Mumbai

Sd/- Adv. Kamran Shaikh

Date: 31/05/22

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. मोहम्मद ए. कुशरी यांनी खोली क्र.५, चारकोप (१४) साईप्रिंगा को-ऑप.ही.सी.लि., फ्लॅट क्र.२४४, आणखी-५, सेक्टर-२, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या जागेबाबत महाद्वारा वित्तित वाटपत्र माझे अशील श्रैमती ज्योत्सना सुबीष नावाचे बांध्याकडून हक्क/गहाळ झाले आहे. बाबाबाब चारकोप पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक २७.०५.२०२२ रोजी लापना नॉट क्र.११०१५/२०२२ अंतर्गत तक्रार नॉट करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तीस ते सापडल्यास किंवा कोणातही अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकरीत अॅड. अमेश खी. जाधव यांना खोली क्र.४३, फ्लॅट क्र.२५३, आमरण कोहीसोलि., सेक्टर क्र.२३, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे सूचना प्रकाशना नारखणामु ७ दिवसांत संपर्क करवा अन्यथा असे समजले जाईल की, वाटपत्र हे हक्कले आहे आणि त्याकाळा त्याचे आक्षेप त्याम केलेले आहेत.

सही/- श्री. अमेश खी. जाधव

वकील उच्च न्यायालय

ठिकाण: मुंबई दिनांक:३१.०५.२०२२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the original tri-party agreement was made and entered into at Bombay, Dated 30/08/1994 between M/s. Neelgong Construction Ltd., of one part And M/s. Dhanjiwadi Chawl Group Co. Op. Hsg. Soc. Ltd., of the second part, and Mr. Bhaisankar N. Joshi of the third part of flat premises bearing Flat No. 204, 2nd Floor, B Wing, Building No. 1, Shivkrupa Building, Dhanjiwadi Chawl Group Co. Op. Hsg. Soc. Ltd., Dhanjiwadi, Rani Sati Marg, Malad(East) Mumbai-400 097. my client Mr. Deepak Navinchand Panchal lodged a complaint in Dindoshi Police Station vide Register No. 395/2022, Date: 29/05/2022, the original tri-party Agreement has been lost/ misplaced by my client.
If anyone finds the original tri-party Agreement having any claim thereon should contact the undersigned within 15 days from the date of publication of this notice, failing which it shall be presumed that there is no claim of anyone in respect thereof and whatever claim if any shall be deemed to be waived.

Sd/- Advocate Uday V. Singh

Office: 2/E/3, Ashiwad Apartment, Dhanjiwadi, Rani Sati Marg, Malad (East), Mumbai-400097.

Mobile No. 9869076919

Date: 31/05/2022

PUBLIC NOTICE

It is to be informed to the public at large that FLAT No.B/102, admeasuring 500 Sq. Feet Built-up area in "B" Wing, on the First Floor in "Chheda Co-op. Housing Society Limited", lying on Survey No.86, Hisea No.1/3 situated at Village: Nilmore address at : Opposite Axis Bank, Nallasopara (West), Taluka Vasa, District - Palghar-401203, having Share Certificate No.15, Dis-tinctive No.71 to 75 (hereinafter referred to as "the said Flat") said flat was owned by SMT.LAXMIBAI RAVJI GALA who died in-estate on 02/07/2020 leaving behind 1)MR. JAYESH RAVJI GALA 2)MR.SHANTILAL RAVJI GALA 3)MRS.HEMKUNVARBEN NANJICHHEDA 4) SUNDERBEN SHAMJI FURIA as only surviving legal heirs for own-ership of said Flat, therefore any person hav-ing any claim/interest in the said Flat is hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence within 14 days from the date hereof.

Sd/- (Adv.Hitesh R. Patil)

Add: Shop No.A/002, Gr.Fir, Jagruti Apart-ment, Taki Road, Besides Radha Krishna Hotel Nallasopara (E), Tal - Vasai. Dist - Palghar Mob No 9604514510.

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की, श्री संभाजी श्रीपती आंबवडे हे पोलिस शासकीय कर्मचारी दिनांक २८/०४/२०१८ रोजी मृत झाले. आणि त्यांची पत्नी अमरा संभाजी आंबवडे हे दिनांक २३/१२/२०२० रोजी मृत झाले. उपर्युक्त व्यक्तींचा पुढे अमृत देवरायाजी चव्हाणकर यास आदेश. १) मरेश संभाजी आंबवडे - मृत्यूचा - वय ३१, २) अमरा संभाजी आंबवडे - विधवाित मृतुली - वय- ३० ३) संतोरा संभाजी आंबवडे - मृत्यूचा - वय २७ ४) श्रीपती संभाजी आंबवडे - मृतुली - वय- २७ ५) कोमल संभाजी आंबवडे - मृतुली - वय- २४ ६) समीर संभाजी आंबवडे - मृतुली - वय- २३ ७) थुमरा संभाजी आंबवडे - मृतुली - वय- २२ उपर अमृत यास्यांना उपर अमृत मृत त्यांची पध्या त्यांच्या वित्तुत देताना यास दाखला द्या असल्याकडे तसा अर्ज दाखवीताना अर्जेची यावेळी देला आहे. त्या अर्जाकडे पुढा वरतीला आक्षेप असल्यास त्यांनी तळवीरदार अर्जेची यावे कायदल, याद्वारा नोटीसी देव, अर्जेची (प), मुंबई ४०००९८ यावेळी लेखी पुढायादव नोटीस प्राप्त झाल्यापसुन ७ दिवसांत जर्ज मायावा, अखत्या प्रकृती आक्षेप दाखी असे साखळ विधीत देणेन देईत.

अर्जदार मरेश संभाजी आंबवडे,

न्यूगडा पोलिस वसादरा, पी. एम.जी.पी कोलीनी, मडावली डेवेलोप, अर्जेची (प), मुंबई ४०००९३

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शिवकुमार खी. नारांग हे फ्लॅट क्र.५, इमारत क्रमांक ४-सी, पहिला मजला, नित्यानंद बाग कोहीसोलि, आर.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई-४०० ०७४; आणि हे दिनांक ०५.१२.१९६५ रोजीचे भागप्रमाणण क्र.२४४ अंतर्गत अनुक्रमेक १२१६ ते १२२० (दोन्ही समाविष्ट) क्र.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सचे धारक आहेत आणि माझ्या अशिलाने या फ्लॅटची संबंधित कामगदारे त्यांच्या नावावर ठेवली आहेत. माझ्या अशिलांचा हा फ्लॅट विकण्याचा, प्रस्तावित खरेदीदार/खरेदीदाराला हस्तांतरित करण्याचा मानस आहे.

सर्व व्यक्ती/कायदेशीर वारसदारांनी सदर फ्लॅटवर कोणताही दावा केला असल्यास कायदेशीर वारसदार/व्यक्तींना सदर फ्लॅटवर वारसाहक्क, कायदेशीर हक्क, मृत्युपत्र, हस्तांतर, तारण, विक्री, भांडोबा, मालकी हक्क, न्यास, परीक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, शेअर, लाभ असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकरीतके सदर सूचना प्रकाशन तारखेपसुन १५ दिवसांत कामगदारी पुढ्यासह पोहोच पावतीने रजि.पोस्टाने कळवावे. अन्यथा प्राप्त दावे सर्व देशाकरिता त्याम केले आहेत असे समजले जाईल आणि कोणत्याही स्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.

विजु एम. खितानी

वकील उच्च न्यायालय

ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.०५.२०२२



ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन: ए०३३२५एमएच५९८९एलसी०५१९५०
नॉटलीकृत कार्यालय: के-५६, एमआरडीसी इंडियन एरिया, तारकु, बॉम्बे, जिन्हा पाल्कर, महानगर-४०५१०६.
दूर.क्र.:(०२२)६६३५४५६, फॅक्स क्र.:(०२२)६६३५९६०, वेबसाईट:www.aurolabs.com, ई-मेल:auro@aurolabs.com

परिशिष्ट-१

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात, ईंग्लिश व्यतिरिक्त)

तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२२ लेखापरिहित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ अलेखापरिहित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२१ लेखापरिहित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिहित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२१ लेखापरिहित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८१५.५१	१२१५.७५	१२७३.६३	५११५.८३	५१००.९६
कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	५४.९९	८१.४८	२६९.२७	३८७.४०	१०५०.५४
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५४.९९	८१.४८	२६९.२७	३८७.४०	१०५०.५४
करानंतर कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४५.५०	६१.११	१५१.८७	२८७.४७	७७७.९६
करानंतर कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाल्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५६.६४	६७.१८	१५३.६३	२९५.६१	७९१.७२
समभाग भांडवल	६२३.२५	६२३.२५	६२३.२५	६२३.२५	६२३.२५
राखीव (मागील वर्षाच्या तालेबंद प्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	२५२.८५	२२३.०५
मूळ	०.७३	०.९८	२.४४	४.५६	११.५२
सोपिकृत	०.७३	०.९८	२.४४	४.५६	११.५२

टिप:

१. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील लेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या संमतेत मान्य करण्यात आले.
२. वरील लेखापरिहित निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये सुचित भारतीय लेखाप्रमाण (इंड्रण्स) सहवाविता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ चे नियम ३, कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) (सुधारित) अधिनियम, २०१६ आणि भारतीय प्रतिभूती व वित्तीय मंडळ (सेबी) द्वारे वितरित मार्गदर्शन आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत इतर लेखा प्रमाणानुसार तयार केले आहेत.
३. सेबी (लिस्टिंग अॅण्ड अदर डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतार आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.
४. निव्वळ नफा/तोटावरील प्रभाव, एकूण सर्वेक्ष उत्पन्न किंवा अन्य इतर वित्तीय बाबी हे तळदीपद्वारे लेखा योजनेत नमुद आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता
असि लॅबोरेटरीज लिमिटेड
सही/-
शरत देवराह
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन: ००२३०७८५

ठिकाण: मुंबई
दिनांक: ३०.०५.२०२२

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that our member Mr. Ramchandra T. Mahadik holding Share Certificate bearing No. 007 for 5 fully paid up shares of Rupees Fifty each and having distinctive nos. from 31 to 35 in the society in respect of his Room No. A / 901 , Sal Radlance Co-Operative Housing Society Ltd., Plot No. 59, 60,61 Sector - 15, CBD Belapur , Navi Mumbai - 400 614 has applied to the society requesting for issue of Duplicate Share Certificate.
The society hereby invites claims/objections and any claims by way mortgage, lien, charge, maintenance, or any other claim of whatsoever nature, shall contact within 15 days to the office of the society during working hours. Thereafter the said claim/objections shall be deemed to have been waived and the Society shall issue duplicate share certificate as per by laws of the society.

Place: Mumbai

Date: 31.05.2022

Sai Radlance Co-Operative Housing Society Ltd

Plot No. 59, 60,61 Sector - 15, CBD Belapur , Navi Mumbai - 400 614

जाहिर सूचना

येथे सर्वसामान्यांना सूचना देण्यात येत आहे की माझी अशिल कुमारी अंजली व्ही नायर फ्लॅट क्र.३४ - 'आय' विंग, जिन्हा अपार्टमेंट ३ कोहीसोलि., चारकोप, ठाणे., चे मालक श्री. प्रशांत पुन देशपांडे यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत.
सदर फ्लॅटची. प्रजा प्राप्त देशपांडे आणि श्री. प्रशांत पुन देशपांडे यांनी विवरककडून संयुक्तपणे खरेदी केला होता, त्यानंतर विजय अपार्टमेंट ३ कोहीसोलि.च्या स्वामिनेतर, सी. प्रजा देशपांडे आणि श्री प्रशांत देशपांडे यांना सदर सोसायटीने सदस्य म्हणून दाखल करण्यात आले.
२०१९ मध्ये, सोसायटीने श्रीमती प्रजा देशपांडे यांचा हिस्सा दि.२७.०१.२०१७ रोजी त्यांच्या मृत्युमुळे श्री. प्रशांत पुन देशपांडे यांच्या नावावर हस्तांतरित केला आहे आणि आता ती या फ्लॅटची विक्री करणारी ती एकमेव मालक आहे, माझे अशिल, श्री. अर्चव प्रशांत देशपांडे यांच्या संमतीने, जे के. प्रजा पुन देशपांडे यांचे पुत्र आणि इतर कायदेशीर वारस आहेत.
जर कोणत्याही व्यक्तीचा सदर फ्लॅटवर कोणत्याही स्वरूपाचा दावा असेल, तर त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापसुन १४ दिवसांच्या आत अधोव्याखरीवारांना लेखी कळवावे, तसे न केल्यास श्री. प्रशांत पुन देशपांडे आणि कुमारी अंजली व्ही नायर यांच्यातील विक्री/खरेदीचा व्यवहार या व्यवहारास हरकत नाही असे गृहीत धरून पुर्ण करण्यात येईल.

अॅड. प्रकाश कारंडे

फ्लॅट क्र. ३४, इमारत क्र. ३२, ब्रूबाब सोसायटी ठाणे (पश्चिम) ४०० ६०१

ठिकाण: ठाणे दिनांक: ३१.०५.२०२२

PUBLIC NOTICE

I am concerned for my client MRS. PRITY JITENDRA PANDEY, residing at Flat No. 404, 4th Floor, A - Wing, Parishram S. R. A. Cooperative Housing Society Ltd., Bldg. No. 2, Santraucuz (East), Mumbai - 400055, who had purchased the above said Flat No.404, from the transferees 1) CHANDRASHEKHAR RAMAVATAR PANDEY, 2) M.R. CHANDRABHUSHAN RAMAVATAR PANDEY, vide sale deed dated 31st day of March, 2021, duly registered with the sub-registrar of assurances vide document No. 32306829 dated 30th July, 2021. That the said flat was standing in the name of Shri Ramavatar Deshrath Pandey, i.e. father of transferees who expired on 12.02.2002, and his wife and mother of transferees Smt. Gayatri Ramavatar Pandey, also expired on 03.08.2020, leaving the transferees as their only legal heirs and representatives, and the transferees have sold the said flat to my client Mrs. Prity Jitendra Pandey, and if any person or persons having any claim of any nature or any objection, then kindly inform me or my client within the period of 15 days from the date of publication of this notice or else it shall be understood that no body else have any claim or objection over the said flat, and my client is lawful owner of the said flat.

Sd/- A. K. PANDEY

ADVOCATE, HIGH COURT

Lawyers Chamber, Bhaskar Building, 2nd Floor, A. K. Marg, Bandra (East), Mumbai - 400051.

Date : 31.05.2022

रोज वाचा दै. 'मुंबई' लक्षदीप

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड (पूर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सॉल्यूसेस लिमिटेड)					
नॅंदीकृत कार्यालय : फ्लॅट क्र.बी.-४५०१ व बी-४६०१, लोधा बेलीसिमो, लोधा पॅडिलियन, अपोलो मिल कंपाऊंड, महालक्ष्मी, मुंबई - ४०० ०११. दूर. क्र.: ०२२-६७४००९०० फॅक्स: ०२२-६७४००९८८ वेबसाईट: www.idreamfilminfra.com; ई-मेल: mca@ahaholdings.co.in सीआयएन: एल-११०एमएच१९८१एमएलसी०२५३५४					
३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता एकत्रीत लेखापरिशीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल					
क्र. लाखात					
अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		मार्च ३१, २०२२ लेखापरिशीत	मार्च ३१, २०२१ लेखापरिशीत	मार्च ३१, २०२२ लेखापरिशीत	मार्च ३१, २०२१ लेखापरिशीत
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	०.७८	०.०२	०.७८	०.०२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (+) /तोटा(-)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(८.८९)	८.८८	(३७.६३)	(२३.६९)
३	करपूर्व निव्वळ नफा (+) /तोटा(-)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८.८९)	८.८८	(३७.६३)	(२३.६९)
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (+) /तोटा(-) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(८.८९)	८.८८	(३७.६३)	(२३.६९)
५	कालावधीकरिता एकूण सर्वेक्ष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेक्ष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वेक्ष उत्पन्न (करानंतर))	०.००	०.००	०.००	०.००
६	समभाग भांडवल	१५.००	१५.००	१५.००	१५.००
७	राखीव (मागील वर्षाच्या तालेबंदप्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	(४०६.१२)	(३६८.४९)
८	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)	५.९३	५.९२	(२५.०९)	(१५.७९)
	मूळ	(५.९३)	५.९२	(२५.०९)	(१५.७९)
	सोपिकृत	(५.९३)	५.९२	(२५.०९)	(१५.७९)

कंपनीच्या एकल निकालांच्या सदर्भात, रक्कम खालीलप्रमाणे आहेत :

क. लेखात

अ. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		मार्च ३१, २०२२ लेखापरिशीत	मार्च ३१, २०२१ लेखापरिशीत	मार्च ३१, २०२२ लेखापरिशीत	मार्च ३१, २०२१ लेखापरिशीत
अ	वहीवाट	०.८६	०.०८	१.१४	०.२९
ब	करापूर्वी नफा	(८.५१)	९.४९	(३७.७९)	(२३.१४)
क	करानंतर नफा	(८.५१)	९.४९	(३७.७९)	(२३.१४)

टिप :
१ वरील सेबीच्या (लिस्टिंग ऑब्जेक्शन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह सादर केलेल्या ऑडिट फायनान्सियल रिझल्ट्स (कॉन्सोलिडेटेड आणि स्टॅंडअलोन) च्या विस्तृत स्वरूपाचा एक नमुना आहे. त्रैमासिक अलेखापरिशीत (एकत्रित आणि स्वतंत्र) वित्तीय निकालांचे पूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंज (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.idreamfilminfra.com) उपलब्ध आहेत.
२ मागील वर्षाची आकडेवारी त्यांची तुलना करण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी पुन्हा एकत्रित/पुनर्वचना केली गेली आहे.
३ सेबीच्या (लिस्टिंग ऑब्जेक्शन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) विनियम, २०१५ च्या ३३ अंतर्गत ३० मे, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत वरील निकालांचे पुनरावलोकन व लेखापरीक्षण समितीने शिफारस केली आहे.

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता
(पुर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सॉल्यूसेस लिमिटेड)
सही/-
कल्पना मोराखिया
व्यवस्थापकीय संचालिका
(डीआयएन: ००३३६४५१)

ठिकाण : मुंबई
दिनांक : ३० मे, २०२२



PARENTAL DRUGS (INDIA) LIMITED

CIN: L24100MH1983PLC126481
Regd. Office : 340, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road,
Andheri (W), Mumbai | Tel: (022) 61725900-01; Fax: (022) 26333763
Website: www.pdindia.com ; E-mail: pdpl@pdindia.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH,2022

(₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
		31.03.2022 Audited	31.12.2021 Unaudited	31.03.2021 Audited	31.03.2022 Audited	31.03.2021 Audited
1	Total Income From Operation	181.28	145.31	259.65	856.84	1223.13
2	Net Profit / (Loss) (before taxes and Extraordinary items)	1921.04	(4422.92)	(3336.01)	(10912.60)	(15447.19)
3	Net Profit / (Loss) before taxes (after Extraordinary items)	1,921.04	(4,422.92)	(3,336.01)	(10,912.60)	(15,447.19)
4	Net Profit / (Loss) after taxes (after Extraordinary items)	2,381.28	(3,452.49)	(2,484.54)	(7,636.19)	(12,171.29)
5	Total comprehensive Income for the period (comprising profit (loss) and other comprehensive income for the period after tax)	2,423.01	(3,451.37)	(2,452.85)	(7,591.10)	(12,157.10)
6	Paid-up equity share capital (Face Value Rs.10/- each)	2,981.63	2,981.63	2,981.63	2,981.63	2,981.63
7	Reserve (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year)				(85384.69)	(78474.58)
8	Earnings per share (for discontinued & continuing operation)					
	(a) Basic	7.99	(11.58)	(8.33)	(25.61)	(40.82)
	(b) Diluted	7.99	(11.58)	(8.33)	(25.61)	(40.82)

Notes :
1 The above audited consolidated financial results for the quarter and year ended 31 st March,2022 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable beginning April 1, 2017.
2 Additional information on standalone financial results are given below:

(₹ In Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
		31.03.2022 Audited	31.12.2021 Unaudited	31.03.2021 Audited	31.03.2022 Audited	31.03.2021 Audited
i	Total Income from operations (net)	181.28	145.31	259.65	856.84	1,223.13
ii	Profit/Loss before tax	1,921.12	(4,422.92)	(3,335.86)	(10,912.53)	(15,447.04)
iii	Profit/Loss after tax	2,423.09	(3,451.37)	(2,452.70)	(7,591.02)	(12,156.95)
3	The above results were reviewed by the audit committee held on 30th May 2022 and thereafter approved by Board of Directors at their meeting held on 30th May 2022					
4	"The figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year" and the unaudited published figures upto nine months of the relevant financial year which were subject to limited review by the Statutory Auditor of the Company.					
5	Vide letter No. SAMB/BPL/SM/552 dated 31.12.2021 SBI, on behalf of Consortium of SBI and PNB have sanctioned the OTS Proposal of the Company for Rs. 154 Crores. The Company has made payments to the consortium as per the sanction letter to the tune of Rs. 65 Crores till March 2022. The final installment is due on 30.06.22. Since the final installment is not paid, the adjustments in outstanding of banks as result of OTS are not effected during the financial year. Provision for interest has not been made for the March ,22 quarter owing to the OTS sanction.					
6	During the Quarter company has sold/dropped off old factory Land and building(non core assets) situated at village Asarwad for Rs.56.38 Crores and recognised net gain of Rs.52.21 crores as exceptional item in Profit and loss account and entered in to sale agreement for colony land at village Asarwad, godown at Pune and office at Mumbai for Rs 8.29 crores against which 100% advance has been received during the year and provision for impairment loss of Rs22.86 crores for the old plant and machinery(non core assets) un-usable and standing in the said building has been made and as and when any sales proceeds are possible,the same would be adjusted against the provision.Revaluation reserve and provision for impairment loss against sold/dropped off assets has been adjusted/reversed					
7	At the moment the Company is having only one reportable segment in accordance with Ind AS 108 (segment reporting)					
8	"The above is an extract of the detailed format of Audited Consolidated and standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 st March,2022 filed "with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing obligation and Disclosure Requirements) Regulations ,2015.					
9	The full format of the Consolidated and standalone Financial Results for the Quarter and Year ended 31 st March,2022 are available on the website of the company i.e. www.pdindia.com and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).					

